

अधीक्षक अभियंता, दक्षिण कोकण पाटबंधारे प्रकल्प मंडळ, सिंधुदुर्गनगरी यांच्या अधिपत्याखालील कार्यकारी अभियंता, लघुपाटबंधारे विभाग, सिंधुदुर्गनगरी या कार्यालयांतर्गत ५ उप विभागीय कार्यालयातील नियत अस्थायी आस्थापनेवरील ११६ पदे व रुपांतरीत अस्थायी आस्थापनेवरील १ पदास दि.१.०३.२०२५ ते ३१.०८.२०२५ पर्यंत मुदतवाढ मंजूर करणेबाबत.

महाराष्ट्र शासन

जलसंपदा विभाग

मंत्रालय, मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक, मुंबई-४०० ०३२.

शासन निर्णय क्र.मुदवा-२०२५/प्र.क्र.३३/खारभूमी

दि. १३ मार्च, २०२५

पहा :-

- १) जलसंपदा विभाग शासन निर्णय क्र.मुदत-२०२४/प्र.क्र.७७/खारभूमी, दि.२५.०९.२०२४
- २) मुख्य अभियंता, जलसंपदा विभाग, कोकण प्रदेश, मुंबई यांचे पत्र क्र.मुअ/जसंविकोप्र/आ-५(१)/५७७/सन २०२५, दि.५.०२.२०२५
- ३) वित्त विभाग शासन निर्णय क्र.पदनि-२०१६/प्र.क्र.८/१६/आ.पु.क., दि.३.०३.२०२५

प्रस्तावना :-

अधीक्षक अभियंता, दक्षिण कोकण पाटबंधारे प्रकल्प मंडळ, सिंधुदुर्गनगरी यांच्या अधिपत्याखालील कार्यकारी अभियंता, लघु पाटबंधारे विभाग, सिंधुदुर्गनगरी या विभागांतर्गत एकूण ५ उप विभागीय कार्यालयातील नियत अस्थायी आस्थापनेवरील ११६ पदांना व रुपांतरीत अस्थायी आस्थापनेवरील १ पद अशा एकूण ११८ पदांना संदर्भ क्र.१ येथील शासन निर्णयान्वये दि.१.०९.२०२४ ते २८.०२.२०२५ पर्यंत मुदतवाढ मंजूर करण्यात आली होती. आता त्याच कार्यालयातील नियत अस्थायी आस्थापनेवरील ११६ व रुपांतरीत अस्थायी आस्थापनेवरील १ पद अशा एकूण ११७ पदांना दि.१.०३.२०२५ ते ३१.०८.२०२५ पर्यंत मुदतवाढ मंजूर करणेबाबत संदर्भ क्र.२ येथील मुख्य अभियंता, जलसंपदा विभाग, कोकण प्रदेश, मुंबई यांच्या दि.५.०२.२०२५ रोजीच्या पत्रान्वये प्रस्ताव शासनास प्राप्त झाला आहे. त्यानुषंगाने, संदर्भ क्र.३ येथील वित्त विभाग शासन निर्णय दि.३.०३.२०२५ ला अनुसरून खालीलप्रमाणे निर्णय घेण्यात येत आहे.

शासन निर्णय :-

अधीक्षक अभियंता, दक्षिण कोकण पाटबंधारे प्रकल्प मंडळ, सिंधुदुर्गनगरी यांच्या अधिपत्याखालील कार्यकारी अभियंता, लघु पाटबंधारे विभाग, सिंधुदुर्गनगरी या विभागांतर्गत एकूण ५ उप विभागीय कार्यालयातील नियत अस्थायी आस्थापनेवरील ११६ पदांना व रुपांतरीत अस्थायी आस्थापनेवरील १ पद अशा एकूण ११७ पदांना सोबतच्या परिशिष्ट "अ" व "ब" मध्ये दर्शविल्याप्रमाणे

खालील अटीच्या अधीन राहून दि.१.०३.२०२५ ते ३१.०८.२०२५ पर्यंत ती सुधारीत आकृतिबंधानुसार निश्चित केलेल्या पदांच्या मर्यादेत आहेत, या अटीच्या अधीन राहून मुदतवाढ मंजूर करण्यात येत आहे-

अ) नियत अस्थायी पदे ६ महिन्यापेक्षा जास्त कालावधीसाठी रिक्त नसावीत.

आ) नियत अस्थायी आस्थापनेवरील पदे ही दिनांक ०६.०२.२००३ च्या शासन निर्णयान्वये मंजूर सुधारित आकृतिबंधानुसार निश्चित केलेल्या पदांच्या मर्यादेत असावीत.

२. वरील कार्यालयांच्या आस्थापनेवर होणारा खर्च नियत अस्थायी आस्थापना “मागणी क्रमांक आय-५, लेखाशीर्ष-४७०१ मोठे व मध्यम पाटबंधारे प्रकल्प यावरील भांडवली खर्च (८०) सर्वसाधारण (१९०) सार्वजनिक क्षेत्रातील व इतर उपक्रमांतील गुंतवणुका (०४) विविध पाटबंधारे विकास महामंडळांना भाग भांडवली अंशदान (वेतन)(०४)(०३) कोकण पाटबंधारे विकास महामंडळ, भाग भांडवली अंशदान (४७०१-आय १८९) तसेच रुपांतरित अस्थायी आस्थापना- मुख्य मागणी क्र.आय-५-४७०१ मोठे व मध्यम पाटबंधारे यावरील खर्च (१९०) सार्वजनिक क्षेत्रातील व इतर उपक्रमांतील गुंतवणुका (०२) विविध पाटबंधारे विकास महामंडळांना भाग भांडवली अंशदान (०२) (०३) कोकण पाटबंधारे विकास महामंडळास भाग भांडवली अंशदान (कार्यक्रम) (४७०१ एच ७५४)” या लेखाशिर्षाखाली टाकून तो मंजूर करण्यात आलेल्या अनुदानातून भागविण्यात यावा. ३. सदर शासन निर्णय हा वित्त विभाग शासन निर्णय क्र.पदनि-२०१६/प्र.क्र.८/१६/आ.पु.क, दि.३.०३.२०२५ अन्वये प्रशासकीय विभागांना प्रदान करण्यात आलेल्या अधिकारात निर्गमित करण्यात येत आहे.

४. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संगणक सांकेतांक २०२५०३१३१२२८५१८८२७ असा आहे. हे आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहेत.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नांवाने,

(अंजली काकडे)

सहपत्र :- परिशिष्ट "अ " व "ब "

अवर सचिव, जलसंपदा विभाग

प्रत सहपत्रासह :-

- १) महालेखापाल, महाराष्ट्र राज्य (लेखा व अनुज्ञेयता), मुंबई/नागपूर.
- २) महालेखापाल, महाराष्ट्र राज्य (लेखा परीक्षा), मुंबई/नागपूर.
- ३) मुख्य अभियंता, जलसंपदा विभाग, कोकण प्रदेश, मुंबई
- ४) अधीक्षक अभियंता, दक्षिण कोकण पाटबंधारे प्रकल्प मंडळ, सिंधुदुर्गनगरी
- ५) कार्यकारी अभियंता, लघुपाटबंधारे विभाग, सिंधुदुर्गनगरी
- ६) जिल्हा कोषागार अधिकारी, ठाणे/पालघर/रायगड/रत्नागिरी/सिंधुदुर्ग
- ७) अवर सचिव (आ. पु.क.), वित्त विभाग, मंत्रालय, मुंबई- ३२.
- ८) वित्त विभाग (व्यय-१२), मंत्रालय, मुंबई ३२.
- ९) वित्त विभाग (अर्थसंकल्प-१९), मंत्रालय, मुंबई ३२.
- १०) कार्यासने, अर्थ-२/आ(पुनर्रचना), जलसंपदा विभाग, मंत्रालय, मुंबई.
- ११) खारभूमी कार्यासन (संग्रहार्थ)

परिशिष्ट "अ"

(शासन निर्णय क्र.मुदवा-२०२५/प्र.क्र.३३/खारभूमी, दि.१३ मार्च, २०२५ चे सहपत्र)
नियत आस्थापनेवरील अस्थायी पदांचा तपशील

अ. क्र.	कार्यालयाचे नाव	पदनाम		पदसंख्या
(१)	दक्षिण कोकण पाटबंधारे प्रकल्प मंडळ ओरोस, अंतर्गत लघु पाटबंधारे विभाग, ओरोस	१	कार्यकारी अभियंता	१
		२	उप कार्यकारी अभियंता	१
		३	सहा. अभियंता श्रेणी-२/शाखा अभियंता/ कनिष्ठ अभियंता	४
		४	विभागीय लेखापाल	१
		५	प्रथम लिपीक	१
		६	वरिष्ठ लिपीक	५
		७	कनिष्ठ लिपीक	४
		८	लघु लेखक (निम्नश्रेणी)	१
		९	टंकलेखक	३
		१०	आरेखक श्रेणी- १	१
		११	आरेखक श्रेणी- २	१
		१२	संगणक	१
		१३	भांडारपाल	१
		१४	सहा.भांडारपाल	१
		१५	वाहन चालक	१
		१६	नाईक	१
		१७	शिपाई	५
		१८	चौकीदार	१
			एकूण	३४
(२)	पाटबंधारे बांधकाम उपविभाग क्रमांक १, कणकवली (जानवली)	१	सहा.कार्य.अभि.श्रेणी-१/उप अभियंता/ अधिकारी	१
		२	सहा. अभियंता श्रेणी-२/शाखा अभियंता/ कनिष्ठ अभियंता	१
		३	वरिष्ठ लिपीक	१
		४	कनिष्ठ लिपीक	१
		५	टंकलेखक	१
		६	आरेखक श्रेणी ३	१
		७	स्था.अ.सहाय्यक	४
		८	वाहन चालक	१
		९	शिपाई	१

			एकूण	१२
(३)	पाटबंधारे बांधकाम उपविभाग क्रमांक २, कणकवली	१	सहा.कार्य.अभि.श्रेणी-१/उप अभियंता/अधिकारी	१
		२	सहा. अभियंता श्रेणी-२/शाखा अभियंता/कनिष्ठ अभियंता	३
		३	वरिष्ठ लिपीक	१
		४	कनिष्ठ लिपीक	२
		५	टंकलेखक	१
		६	आरेखक श्रेणी ३	१
		७	स्था.अ.सहाय्यक	४
		८	वाहन चालक	१
		९	शिपाई	१
		१०	चौकीदार	१
			एकूण	१६
(४)	जलसंपत्ती सर्वेक्षण व अन्वेषण उप विभाग, आंबडपाल, ता.कुडाळ	१	सहा.कार्य.अभि.श्रेणी-१/उप अभियंता/अधिकारी	१
		२	सहा. अभियंता श्रेणी-२/शाखा अभियंता/कनिष्ठ अभियंता	४
		३	वरिष्ठ लिपीक	१
		४	कनिष्ठ लिपीक	२
		५	टंकलेखक	१
		६	आरेखक श्रेणी ३	१
		७	स्था.अ.सहाय्यक	४
		८	वाहन चालक	१
		९	शिपाई	२
		१०	चौकीदार	१
			एकूण	१८
(५)	नरडवे प्रकल्प उप विभाग , आंबडपाल	१	सहा.कार्य.अभि.श्रेणी-१/उप अभियंता/अधिकारी	१
		२	सहा. अभियंता श्रेणी-२/शाखा अभियंता/कनिष्ठ अभियंता	४
		३	स्था.अ.सहाय्यक	४
		४	वरिष्ठ लिपीक	१
		५	कनिष्ठ लिपीक/टंकलेखक	३
		६	आरेखक श्रेणी ३	१
		७	वाहन चालक	१

		८	शिपाई	२
		९	चौकीदार	१
			एकूण	१८
(६)	तळंबा मोठा पाटबंधारे प्रकल्प उप विभाग क्र.३, आंबडपाल	१	सहा.कार्य.अभि.श्रेणी-१/उप अभियंता/अधिकारी	१
		२	सहा. अभियंता श्रेणी-२/शाखा अभियंता/कनिष्ठ अभियंता	४
		३	स्था.अ.सहाय्यक	४
		४	वरिष्ठ लिपीक	१
		५	कनिष्ठ लिपीक/टंकलेखक	३
		६	आरेखक श्रेणी ३	१
		७	वाहन चालक	१
		८	शिपाई	२
		९	चौकीदार	१
			एकूण	१८
नियत आस्थापनेवरील एकूण पदे - (१) ते (६)				११६

(अंजली काकडे)
अवर सचिव, जलसंपदा विभाग

परिशिष्ट “ब”

(शासन निर्णय क्र.मुदवा-२०२५/प्र.क्र.३३/खारभूमी, दि.१३ मार्च, २०२५ चे सहपत्र)

रुपांतरित अस्थायी आस्थापनेवरील पदांचा तपशील

अ.क्र.	कार्यालयाचे नाव	पदनाम	पदसंख्या	पदधारकाचे नाव	से.नि.दिनांक
१.	दक्षिण कोकण पाटबंधारे प्रकल्प मंडळ, ओरोस अंतर्गत लघु पाटबंधारे विभाग, ओरोस	चौकीदार	१	कानू सोमा गुरव	३१/१०/२०२५
		एकूण पदे	१		

(अंजली काकडे)

अवर सचिव, जलसंपदा विभाग